

**Date: June 15, 2025**

To,  
BSE Limited.  
Corporate Relation Department,  
PhirozeJeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai - 400001.  
Maharashtra, India.

**Scrip Code: 526125**

**ISIN: INE00HZ01011**

**Sub: Disclosures under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("Listing Regulations").**

Dear Sir/Ma'am

Pursuant to Regulations 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith the copy of newspaper advertisement published on June 15, 2025 of the newspaper Financial Express (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) regarding publication of Consolidated and Standalone Audited financial results for the fourth quarter and year ended March 31, 2025.

Kindly take the same on records.

**Thanking You**

**For BN HOLDINGS LIMITED**

**For BN HOLDINGS LIMITED**

  
Company Secretary & Compliance Officer

**REETIKA MAHENDRA**

**Company Secretary and Compliance Officer**

**[M.NO: ACS48493]**

**BN HOLDINGS LIMITED**

**REGD. OFFICE:** 217, Adani Inspire-BKC, G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra - 400051

**CIN:** L15315MH1991PLC326590

**T:** +91 22 69123200 | **E:** [contact@bn-holdings.com](mailto:contact@bn-holdings.com) | **W:** [www.bn-holdings.com](http://www.bn-holdings.com)

## ● SPACE MISSION

# Axiom-4 carrying Shubhanshu Shukla now eyes June 19 lift-off

Was delayed due to leaks in SpaceX's Falcon-9 rocket, ISS

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, June 16

THE MUCH-DELAYED Axiom-4 commercial mission to the International Space Station, carrying Indian astronaut Shubhanshu Shukla and three others, is now targeting a launch on June 19, the Indian Space Research Organisation (ISRO) announced on Saturday, June 14, here.

The Axiom Space mission was to blast-off from NASA's Kennedy Space Centre in Florida on June 11, but had to be delayed first due to a fuel leak in SpaceX's Falcon-9 rocket and then due to a leak in the Russian section of the International Space Station (ISS).

"During a follow-on coordination meeting between ISRO, Axiom Space, and SpaceX, it was confirmed that the liquid oxygen leak observed in the Falcon 9 launch vehicle has been successfully resolved," the ISRO



(L to R) Shubhanshu Shukla from India, Peggy Whitson from the US, Sławosław Uznanski-Wisniewski from Poland and Tibor Kapu from Hungary will be on the mission

said in a statement. "Separately, Axiom Space informed that they are working closely with NASA to assess the pressure anomaly in the Zvezda Service Module on board the International Space Station, it said.

"Axiom Space is now targeting June 19, 2025, for the launch of the Ax-04 mission," ISRO said.

The astronauts were originally scheduled for lift-off on May 29, which was put off to June 8, June 10 and June 11, when SpaceX, the providers of the launch rocket and the space capsule, detected a liquid oxygen leak in the Falcon-9 rocket.

Former NASA astronaut and director of human spaceflight at Axiom Space, Peggy Whitson, will command the commercial mis-

sion, while ISRO astronaut Shubhanshu Shukla will serve as the pilot.

The two mission specialists are European Space Agency (ESA) project astronaut Sławosław Uznanski-Wisniewski of Poland and Tibor Kapu of Hungary.

The 14-day mission will "realise the return" to human spaceflight for India, Poland and Hungary.

operation. Posting a profit for the second consecutive quarter and for the full financial year after seven years is a reflection of the tireless efforts of our team, the continued trust of our passengers, and the resilience of our brand," said Ajay Singh, chairman & MD, SpiceJet.

"While the revival of our grounded fleet has taken longer

## First Scottish university to open Indian campus

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, June 16

UNIVERSITY OF ABERDEEN has become the first Scottish university to receive the nod for setting up a branch campus in India. The university was granted a Letter of Intent to set up its branch campus in Mumbai which is expected to be operationalised by 2026.

The proposed campus would initially offer programmes in computing, data science, economics, AI, MBA with future expansion in math, public health, film studies and psychology, strategic areas where Aberdeen and India share common priorities.

## PM Modi to depart today for G7 meeting in Canada

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, June 16

PRIME MINISTER NARENDRA Modi will undertake a three-nation tour starting Sunday, during which he will take part in the G7 Summit in Canada, and visit Cyprus and Croatia to shore up India's bilateral cooperation with the countries.

"This will be the first ever visit by an Indian prime minister to Croatia, marking an important milestone in the bilateral relationship," the Ministry of External Affairs (MEA) announced on Saturday. Modi will first visit Cyprus on June 15-16 at the invitation of the country's president, Nikos Christodoulides.

"This will be the first visit of an Indian prime minister to Cyprus in over two decades," the MEA said in a statement.

While in Cyprus capital, Nicosia, the prime minister will hold talks with President Christodoulides and address business leaders at Limassol.

"The visit will reaffirm the shared commitment of the two countries to deepen bilateral ties and strengthen India's engagement with the Mediterranean region and the European Union," the statement said.

The prime minister will also hold several bilateral on the sidelines of the Summit. G7 consists of seven of the world's advanced economies — Canada, France, Germany, Italy, Japan, US, UK — and the EU.

Mark Carney.

This would be the PM's sixth consecutive participation in the G7 Summit.

At the Summit, the prime minister will exchange views with the leaders of G7 countries, other invited outreach countries and heads of international organisations on crucial global issues, including energy security, technology and innovation, particularly the AI-energy nexus and quantum-related issues," the MEA said.

The prime minister will also hold several bilateral on the sidelines of the Summit. G7 consists of seven of the world's advanced economies — Canada, France, Germany, Italy, Japan, US, UK — and the EU.

### FROM THE FRONT PAGE

## SpiceJet back in black for FY25

operation. Posting a profit for the second consecutive quarter and for the full financial year after seven years is a reflection of the tireless efforts of our team, the continued trust of our passengers, and the resilience of our brand," said Ajay Singh, chairman & MD, SpiceJet.

"While the revival of our grounded fleet has taken longer

than anticipated due to complex global supply chain and engine overhaul challenges, momentum is now clearly building. Our partnerships with world-class OEMs and MROs like Standard Aero and Cardyne Aviation are bearing fruit, and engine overhauls are underway. With overhauled engines now returning, we expect a steady ramp-up in

operational capacity in the weeks ahead," Singh added.

Stating that the heartbreaking tragedy of the Air India plane crash has deeply affected all, he said, "Our thoughts are with the families and loved ones of those lost in this devastating crash. The entire aviation community stands together in this moment of grief."

BN HOLDINGS LIMITED						
CIN: L1331SMH0191PLC30300						
Regd. Office: 217 And, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051   Tel: 92-49123200 Website: www.bn-holdings.com   Email: contact@bn-holdings.com						
EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (Rs. in Lakhs)						
Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		Audited
		31.03.2025 Audited	31.12.2024 Unaudited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited
1	Total Income from operations	2,362.87	20.12	708.80	2,362.87	708.80
2	Net Profit for the period before Tax (Exceptional and/or Extraordinary Items)	(4,590.88)	(397.86)	(90.96)	(5,965.93)	(312.62)
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(4,990.86)	(397.86)	(90.96)	(5,965.93)	(312.62)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(4,088.09)	(501.73)	(90.96)	(5,965.13)	(312.62)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(4,988.09)	(501.73)	(90.96)	(5,965.13)	(312.62)
6	Equity Paid up Share Capital (Rs. in Lakhs)	9,777.29	1,650.11	989.83	9,777.29	989.83
7	Reserves (excluding Retention Reserve as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year)	21,330.68	5,334.04	6,117.28	21,330.68	6,117.28
8	Earnings per share of (Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (Net annualised):					
	Basic: (Rs.)	(9.05)	(4.91)	(0.92)	(28.23)	(3.16)
	Diluted: (Rs.)	(8.53)	(0.48)	(0.60)	(24.51)	(2.06)

#### Notes:

- The Audited Standalone Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2025 have been reviewed by Audit Committee in its meeting held on June 14, 2025 and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on June 14, 2025. The Company confirms that its Statutory Auditor M/s JSG & Associates have issued the Audit Report with unmodified opinion on the Audited Standalone Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2025.
- The above is an extract of the Audited Standalone Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website at www.bn-holdings.com.
- Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification.
- The information presented in the financial results is extracted from the Audited Standalone financial results, which have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable.



For and on behalf of the Board of Directors  
BN Holdings Limited  
Sd/-  
Chintan Ajaykumar Shah  
Additional Director & CEO  
DIN 65257059

BN HOLDINGS LIMITED						
CIN: L1331SMH0191PLC30300						
Regd. Office: 217 And, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051   Tel: 92-49123200 Website: www.bn-holdings.com   Email: contact@bn-holdings.com						
EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (Rs. in Lakhs)						
Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		Audited
		31.03.2025 Audited	31.12.2024 Unaudited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited
1	Total Income from operations	27,262.87	9,148.92	708.80	36,722.29	708.80
2	Net Profit for the period before Tax (Exceptional and/or Extraordinary Items)	1,917.28	1,113.35	(90.93)	2,166.11	(312.50)
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,917.28	1,113.35	(90.93)	2,166.11	(312.50)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,524.69	1,009.46	(90.93)	1,975.56	(312.50)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2,368.21	(1,119.60)	(90.97)	2,070.56	(312.63)
6	Equity Paid up Share Capital (Rs. in Lakhs)	9,777.29	1,650.11	989.83	9,777.29	989.83
7	Reserves (excluding Retention Reserve as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year)	29,364.35	6,209.32	6,117.27	29,364.35	6,117.27
8	Earnings per share of (Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (Net annualised):					
	Basic: (Rs.)	3.49	9.88	(0.92)	9.35	(3.16)
	Diluted: (Rs.)	3.40	(1.78)	(0.60)	8.96	(2.06)

#### Notes:

- The Audited Consolidated Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2025 have been reviewed by Audit Committee in its meeting held on June 14, 2025, and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on June 14, 2025. The Company confirms that its Statutory Auditor M/s JSG & Associates have issued the Audit Report with unmodified opinion on the Audited Consolidated Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2025.
- The above is an extract of the Audited Consolidated Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website at www.bn-holdings.com.
- Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification.
- The information presented in the financial results is extracted from the Audited Consolidated financial results, which have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable.



For and on behalf of the Board of Directors  
BN Holdings Limited  
Sd/-  
Chintan Ajaykumar Shah  
Additional Director & CEO  
DIN 65257059

#### IN 2024, THE INDIAN sports market

grew 19% year-on-year, with marathons making up 23.5% of the growth. The organised participative sports market is more than ₹1,000 crore, with marathons leading the component and over 2 million registered runners participating annually, as per media investment company GroupM's entertainment and sports division (ESPD) report 2024.

Monetising running as the fastest growing sport in India, brands flock to sponsor marathons and distance running events to build a meaningful bond with their target groups and create a legacy of commerce, community, and social impact.

Brands like TCS and Puma have generated significant economic impact, while also boosting their own brand image by investing in running. Globally, TCS-powered races generated a \$2.35 billion in the 2024 fiscal year, while Puma India has become a powerful force for good in our world. The partnerships allow us to connect with millions of people with clients, employees, and communities," said Abhinav Kumar, chief marketing & communications officer, TCS.

The Tata Group company was added with a brand value of \$219.2 billion in the 2024 Brand Finance Global 500 IT Services Rankings, representing an 11.5% y-o-y growth from \$17.2 billion in 2023, making it the highest



absolute growth among the top 25 IT firms. This growth is attributed to TCS's strong brand building efforts, including sponsorship of 14 global running events — TCS New York City Marathon, and Tata Mumbai Marathon, TCS London Marathon, TCS Amsterdam Marathon, among others.

Running shoes and apparel brand Puma India has signed a multi-year deal with NBS Sports, a company promoting sports in India, as the official sports wear partner for the Mumbai Half Marathon and the Wipro Bengaluru Marathon. "Since 2021, we have consistently invested in growing the running segment with weekly training runs, quarterly runs, run club or AIT campaigns that we do every one year," said Shreya Sachdev, associate director & head of marketing, Puma India. The brand has a decade-long partnership and is the official sports partner of Vedanta Delhi Half Marathon, Vedanta Pink City Half

Marathon in Jaipur, and Vedanta Zinc City Half Marathon in Udaipur. We are transforming miles into meals," said Priya Agarwal Hebbur, chairperson, Hindustan Zinc, and director, Vedanta.

For the 20th edition of the Tata Mumbai Marathon 2025 held earlier this year, 21 run clubs, including Pune Running Club, Jubu Superfit and Fitness First India, managed 24 health and lifestyle brands, which included health and activation brand BAST&UP.

"As the fastest growing participative sport in India, running offers a unique opportunity for brands to connect with their relevant audiences year round for continuous engagement," said Singh. Promocor, a total participation amount of ₹150 crore in 2024-25. As per the study titled 'Social, Economic, Health, and Sustainability Impact of The Tata Mumbai Marathon' by International Institute of Sports Management (IISM), in collaboration with Promocor International, the IISM event has had a growth substantiated economic impact on the Maharashtra economy with ₹156 crore (2020), ₹249 crore (2021) and ₹367 crore (2024). This is a result of a surge in tourism, hotel occupancy rates, and increased patronage of local businesses during the marathon.

## High-level panel to probe plane crash

STATING THAT INDIA maintains very strict aviation safety standards, the minister said the government has ordered surveillance of all Boeing 787 aircraft models post the crash and everything will be done to further improve safety. "Any theory going around will be analysed," he said.

"There are 34 aircraft from this series in our Indian fleet today. I believe that some have already been inspected, and all of them will be thoroughly checked with immediate urgency," Naidu said.

Air India had 34 B787 in its fleet before the crash. IndiGo has 28 B787-9 aircrafts with a foreign registration.

Air India said it had conducted one-time safety checks on nine of its Boeing 787 Dreamliners and is on track to complete checks on the remaining 24. "Air India is in the process of completing the one-time safety checks directed by the Indian aviation regulator, DGCA. These checks are being carried out on the Boeing 787 fleet as they return to India, before being cleared for their next operations," said an Air India spokesperson. "Some of these checks could lead to higher turnaround time and potential delays on certain long-haul routes especially those to airports with operating curfew," Customers will be duly notified



King Charles III wears a black armband to mourn victims of the Air India crash, during his annual birthday parade in London on Saturday. Silence was also observed on the occasion

about any delays," the airline said.

Naidu shared that the aircraft's black box had been recovered from the crash site, saying the Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) will decode its contents. The black box captures vital flight data and cockpit audio, playing a key role in helping investigators determine the cause of a crash. It is specifically designed to endure extreme conditions, including high impact and intense fire.

In Ahmedabad, the process of identification of victims by

matching DNA samples is underway, and the bodies will be handed over to their relatives once the process is complete, said a doctor at BJ Medical College.

Air India on Saturday also said it will provide an interim payment of ₹25 lakh to the families of the deceased and survivors of the Ahmedabad plane crash. This interim payment is in addition to the ₹1 crore compensation already announced by the parent company, Tata Sons, Air India said in a statement. "As part of our continued efforts, Air India will be

providing an interim payment of ₹25 lakh or approximately 21,000 GBP each to the families of the deceased and to the survivor, to help address immediate financial needs," Air India said.

The plane underwent comprehensive maintenance checks in June 2023 and was due for the next scheduled comprehensive checks in December this year.

Insurance companies like SBI Life, HDFC Life and ICICI Lombard, said they have released the claim settlement process for Air India plane crash victims. SBI Life has eased the claim process for the faster financial assistance. Claim can be initiated with minimum documents like claim form, policy document and details of KYC and bank account of the nominee. HDFC Life said it has simplified its claim process. Nominee/legal heirs can now initiate the claim with just a proof of death from local authorities. ICICI Lombard said it is working closely to ensure a thorough and timely assessment of claims.

King Charles III and other members of the royal family in uniform wore black armbands and observed a moment of silence during his annual birthday parade Saturday as the monarch commemorated those who died in this week's Air India plane crash.

